

GOLDEN ERA SCHEME

1. ग्राहकाने दरमहा रू ३,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त रू १,०००/- च्या पटीत सलग १० महिने हप्ते भरावयाचे आहेत.
2. दरमहा हप्ता जमा करतेवेळी सोन्याच्या प्रचलित दरानुसार व हप्ता रक्कमेनुसार तेवढ्याच रक्कमेचे 22 कॅरेट शुद्धतेचे सोने योजना खात्यामध्ये जमा केले जाईल.
3. योजनेचे कार्ड व हप्ता जमा केल्याची पावती ग्राहकास दिली जाईल. सदर पावती मध्ये जमा केलेल्या सोन्याचे वजन नमुद केलेले असेल.
4. योजनेचे सर्व हप्ते विलंबाशिवाय संपूर्ण नियोजित कालावधी करिता जमा असल्यास योजनेच्या मुदत कालावधी समाप्ती नंतर ग्राहकास पुढीलप्रमाणे लाभ उपलब्ध राहील:
 - सोने दागिन्यांच्या खरेदीकरिता मजुरीवर ५०% सूट
 - शुद्ध सोने (वेढणी, बुलियन, कॉइन) इत्यादींच्या खरेदीकरिता मजुरीवर ५०% सूट
 - हिरे दागिन्यांच्या खरेदीकरिता संपूर्ण एक हप्ता रक्कम योजना रक्कमेनुसार केल्या जाणाऱ्या खरेदी रक्कमेमधून लाभस्वरूपात वजा
5. ६ महिने सलग हप्ता जमा करून योजना बंद केल्यास आणि जमा हप्ते हे कोणत्याही विलंबाशिवाय सलग जमा केले गेले असतील तर जमा ६ महिन्यांच्या सोने वजनाच्या दागिने किंवा शुद्ध सोन्याच्या मजुरीवर १५% सूट उपलब्ध राहील तसेच हिरे दागिन्यांच्या एक हप्ता रक्कमेच्या २५% रक्कम लाभ स्वरूपात वजा केली जाईल.
6. सदर नियोजित लाभ हा केवळ ग्राहकाच्या एकूण जमा रक्कम किंवा जमा झालेल्या सोन्याच्या वजना करिता उपलब्ध राहील.
7. योजना सुरू करताना ग्राहकाने अधिकृत ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा देणे आवश्यक आहे.
8. योजनेमध्ये एकूण जमा असलेल्या सोने वजनाकरिता दरमहा हप्ता रक्कम जमा करतेवेळी लागू झालेला दर ग्राह्य राहील तसेच वाढीव वजनाकरिता खरेदी करतेवेळीचा प्रचलित दर ग्राह्य राहील. सोने दागिन्यांची खरेदी करतेवेळी सोन्याच्या प्रचलित दरानुसार GST आणि मजुरी ग्राह्य राहील.
9. या योजनेचे हप्ते ग्राहक Cash, Card, Cheque, UPI च्या माध्यमतून जमा करू शकतील.
10. इतर पेमेंट मोड म्हणजेच Cheque / UPI इत्यादी मार्फत हप्ता रक्कम जमा केल्यास सदर रक्कम कंपनीच्या बँक खात्यामध्ये जमा होणारा दिवस अथवा पुढील कार्यालयीन दिवशी नोंद करतेवेळीचा सोन्याचा प्रचलित दर ग्राह्य धरला जाईल.
11. ग्राहकास सदर योजनेचा लाभ हा योजने अखेरीस म्हणजेच १० हप्ते पूर्ण झाल्यानंतर ११ व्या महिन्यात मिळेल.
12. या योजने अंतर्गत ग्राहक सोने दागिने, हिरे दागिने, शुद्ध सोने (वेढणी, बुलियन, कॉइन) इत्यादींची खरेदी करू शकतात कोणत्याही परिस्थिती मध्ये ग्राहकास योजनेची रक्कम किंवा खरेदी पश्चातची उर्वरित रक्कम परत दिली जाणार नाही.
13. ग्राहकाने हप्त्याची रक्कम ही दर महिन्याच्या योजना सुरू झालेल्या तारखेस किंवा त्याच्या पूर्वी दरमहा जमा करणे अनिवार्य राहील.
14. हप्त्याची रक्कम निश्चित कालावधी मध्ये जमा न झाल्यास किंवा विलंब झाल्यास प्रत्येकी ३० दिवसांच्या विलंबा करिता मिळणाऱ्या लाभामधील प्रमाणात सोने दागिने व शुद्ध सोने करिता ५% आणि हिरे दागिने करिता १०% घट करण्यात येईल.
15. हप्ता जमा न झाल्यास किंवा ५ महिन्यांपूर्वीच योजना बंद केल्यास कोणताही लाभ उपलब्ध राहणार नाही.

GOLDEN ERA SCHEME

16. योजनेच्या मुदत समाप्ती च्या पुढील अतिरिक्त दिवसांकरीता कोणताही अतिरिक्त लाभ उपलब्ध राहणार नाही.
17. या योजने अंतर्गत हप्ता भरणे, नविन खाते सुरू करणे, खरेदी करणे इत्यादी व्यवहार हे कंपनीच्या कोणत्याही शाखेमध्ये करता येईल.
18. योजनेच्या मुदत समाप्ती पश्चात खरेदी करतेवेळी ग्राहकाने हप्ते जमा केलेल्या पावत्या, योजनेचे कार्ड आणि अधिकृत ओळखपत्र सादर करणे अनिवार्य राहिल.
19. ग्राहकास योजनेचे नविन कार्ड हवे असल्यास विनंती अर्जा सोबत अधिकृत ओळखपत्र व २०० रूपये जमा करून ग्राहक नविन कार्ड मिळवू शकतील.
20. सदर योजना ज्या नावे सुरू केली गेली असेल त्याच नावे खरेदीचे बिल करणे बंधनकारक राहिल. सदर योजना खाते कोणासही हस्तांतर करता येणार नाही.
21. योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर ग्राहक खरेदी करण्यास न आल्यास योजना सुरू केलेल्या दिवसापासून ३६० व्या दिवशी योजनेचे खाते बंद करून कोणताही लाभ न मिळता जमा झालेल्या सोन्याचे बिल करून जमा ठेवले जाईल.
22. लाभाच्या रक्कमेवर TDS अथवा इतर कोणताही कर लागू झाल्यास शासकीय नियमानुसार सदर कर रक्कम वजा करण्यात येईल.
23. योजने संबंधीत अटी व शर्ती रद्द करणे किंवा त्यामध्ये कोणतेही बदल किंवा फेरफार करण्याचे सर्व हक्क कंपनीने स्वतःकडे राखून ठेवले आहेत.
24. सर्व विवाद पुणे न्यायालयाच्या अंतर्गत.